UNITED SPIRITS LIMITED D	IAGEO M	Public Notice	पंजाब नैश्वानल बैंक punjab national bank	NOTICE
	Δ	Ar. Shambhu Singh,44 years,	punjab national bank	This is to inform the General Public that following Share Certificates of WPIL LIMITED ,
Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Mallya Road, Bengaluru-560 001. Tel: +91 80 3985 6500: Fax: +91 80 3985 6862		Rajasthan's Permanent	GAD, CO THANE,	having its Registered Office at 84/1A, Trinity Plaza, 3rd Floor, Topsia Road (South) Kolkota West Bengal 700046 registered in the Name(s) of the following Shareholders
Email: investor.india@diageo.com Website: www.diageoindia.com		esident was residing on rent at	4th Floor, Pragati Tower Building,	have been lost by them.
Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991		N1/53/A/10, Sector 9, Vashi,	BKC, Mumbai - 400051. Email : cothanegad@pnb.co.in	Name of the Holders Folio No. Cert. No. Equity Distinctive No. No. of Shares
NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES		lavi Mumbai on rent, but not		
		aid it with Electric, Water Bill	e-TENDER (NIT)	DINESH MANUBHAI 0004257 900000409 (83.10) 900021828 50
Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholders for issue of		early Rs.1,20,000/-till date	NAME OF WORKS	TANNA (Deceased)
Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) reported to have been lost / misplaced. The share certifi hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Com		rom December 2019 with umber of excuses, after oral	1. Renovation, Addition,	The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Share Certificates. Any person who has any claim in respect of the said
	re	eminders and sufficient time	Alternation, Repairing work at	Share Certificate/s should lodge such claim with the company or its Registrar and
Edio No Name of the Shareholder		pportunity now absconded.	RSC Building, CBD Belapur,	Transfer Agents MCS Share Transfer Agent Ltd., 383, Lake Gardens, 1st Floor, Kolkata, West Bangal - 700045 within 15 days of publication of this notice after which
No Folio No. Name of the Shareholder Shares Number From	To P	ay entire amount within	Navi Mumbai	no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share
01 MS206868 MANOJ KUMAR DIGA 235 10960 72581906		ortnight to collect your	 Annual Maintenance Contract for Operation & day to day 	Certificate/s. Place : Mumbai Name of Legal Claimant:
01 MS206868 MANOJ KUMAR DIGA 235 10960 72581906	0	elongings lying there,	Maintenance of Pumps,	Date : 24/02/2022 JYOTSNA DINESH TANNA
The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) w		therwise will disposed of uitably to vacate premises,	Sanitary, Carpentry, HVAC,	
claims(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) along with all documentary e		nereafter no responsible for	Split & Window ACs and	
Company at its Registered Office within 15 days of the publication of this notice, after which no claim(s) w		urther consequences.	Electrical installations at STC Belapur, Navi Mumbai.	SARVESHWAR FOODS LIMITED
and the Company will proceed to issue duplicate share certificates.		Sd/-	TENDER COST (TC) & EMD	(FORMERLY KNOWN AS SARVESHWAR ORGANIC FOODS LIMITED)
		Mr. S. S.Parab	Tender Cost : ₹ 1,180/-	CIN: L15312JK2004PLC002444 Registered Office: Sarveshwar House, Below Gummat, Jammu (J&K)-180001
For UNITED SPIF		9869638492	inclusive of GST for each tenders.	Website: www.sarveshwarrice.com E-mail: investorrelations@sarveshwarrice.com
Place : Mumbai Sar	ahvi		AMC : SUBSTATION	Telephone: 0191-2481954, 01923-220962
Dated : 23.02.2022 (Company Se			EMD : Rs.68,000/-	NOTICE OF POSTAL BALLOT
		Public Notice for	Estimated Cost : Rs. 40.27 Lakh	
		Lost / Misplaced	Inclusive of GST, per annum RENOVATION WORK	Members are hereby given, pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules.
		Share Certificate	EMD : Rs.1.66/- Lakh	2014 ("the Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure
		Share Certificate	Estimated Cost : Rs. 98.62 Lakh	Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General
SUPREME PETROCHEM LTD	н	HITESH TAPESHCHANDRA	Inclusive of GST	Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020
		TRIVEDI	LAST DATE & TIME FOR SUBMISSION	dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No.19/2021 and
SPL Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor,	I	JNIT - ABBOTT INDIA Ltd.	OF PHYSICAL & ONLINE	General Circular No. 20/2021 dated 08.12.2021 (the "MCA Circulars") issues by Ministry of Corporate Affairs (MCA), Sarveshwar Foods Limited(the Company) has on February 23,2022 completed the dispatch of the Postal Ballo
167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road,	_	Ref.: FOLIO NOH00759	TECHNICAL BID (PHYSICAL): 10.03.2022 up to 15:00 Hrs.	Notice via email for seeking their approval by way of special resolution in respect of the business mentioned in the Notice
Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India		CERTIFICATE NO 4948	PRICE BID (ONLINE) :	dated February 22, 2022.
Tel. No. : 022-67091900/66935927 Fax No. : 022-40055681 E-mail : investorhelpline@spl.co.in Website : http://www.supremepetrochem.com			As per Scheduled avaiblale on	Further, Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies
NOTICE OF POSTAL BALLOT (THROUGH REMOTE E-VOTING)	C	CERTIFICATE SHARES -	Bank's Websites.	(Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure
NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of	_	44 No.	Tender document may be	Requirements) Regulations, 2015, (as amended) (including statutory modification(s) or re-enactment (s) thereof, for the time
the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and	D	DIST FROM -	downloaded from bank's websites :	being in force), the Company is pleased to provide its shareholders the facility to cast their vote on the resolutions set forth in the action of the strang (ACD) and the strang of the strang (ACD) and the strang of the strang
Administration) Rules, 2014 (" Rules "), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (" Listing Regulations "), General Circular No.	_	685852015589000	https://www.pnbindia.in & https://etender.pnbnet.in	the notice through electronic Voting System (REMOTE E-VOTING) of National Securities Depositories Limited (NSDL).
14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.		DIST TO - 685854115589021	as per schedule availble	Pursuant To Rule 20 of the Companies (Management and administration) rules 2014 (as amended), the company further inform the members that :
22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular		ACE VALUE - Rs. 10/-	on PNB e-tender System.	1. The Special business set out in the notice may be voted electronically.
No. 39/2020 dated December 31, 2020 and General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 (the "MCA Circulars"), including any Statutory	Α	ADDRESS -	Chief Manager	 The date of completion of sending of notice on February 23, 2022.
Modifications, amendments or reenactment(s) thereof for the time being in force, that Supreme Petrochem	14	40, GANDHI NAGAR,		 The voting rights of the members shall be in proportion to the percentage of paid-up share capital of the Company held
Limited (" Company ") is seeking consent of its members by way of a Special Resolution to approve creation	0	OPPOSITE HANUMAN		by them, which will be determined on the basis of the paid-up value of shares registered in the name of each member as
of security on the Properties of Company both present and future in favour of the Banks/Lenders as more fully set out in the postal ballot notice dated February 17, 2022 ("Postal Ballot Notice"). Members are	M	/ANDIR,		on February 18, 2022.
informed that the dispatch of the Postal Ballot Notice along with relevant explanatory statement and e-voting	L	ANDMARK :- NEAR SHIVAJI		4. The cut off date for determining the eligibility to vote by remote e-voting is February 18, 2022. A person whose name is
instructions for remote e-voting have been completed on February 22, 2022 through electronic mode to the	S	SKATING GROUND,		recorded in the depositories as on cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.
members who have registered their email addresses with the Company or depository participant(s) or RTA on their registered e-mail addresses as on Friday, February 18, 2022 ("Cut-off Date").	N	AGPUR, PINCODE-		5. The Remote E-Voting period will commence on 24 February, 2022 at 9:00 a.m. and will end on 25 March,
The Postal Ballot Notice has been sent to email addresses of those members whose names appeared in the	44	40010.		2022 at 5:00 p.m. E-Voting shall not be allowed beyond the said time and date.
Register of Members / List of Beneficial Owners as received from the depositories as on the aforesaid Cut-off				 The postal Ballot notice, together with Explanatory Statement, remote e-voting instructions and the process of e-mai registration of non-registered members to avail Postal Ballot & procedure for "Remote e-voting" in terms of MCA
Date. Since the voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of members as on that Cut-off Date. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this		H. T. TRIVEDI		circulars is available on the company website www.sarveshwarrice.com and on NSDL website
notice for information purpose only.		M - 9766863705		https://eservices.nsdl.com.
Members should note that in terms of the MCA Circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with				7. In Light of MCA circulars, those who have not registered their email ids can register their e-mail address by sending an
Postal Ballot forms and pre-paid business envelope are not sent to the Members for the Postal Ballot				email id to the share transfer agent-Bigshare services Private Limited on ujata@bigshareonline.com, members
activity and accordingly, the communication of the assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system.		POSSESSION NOTICE - (for immovab	le property) Rule 8-(1)	may also intimate the same to the company by writing an email on $cs@sarveshwarrice.com$.
In terms of the MCA and SEBI Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice and e-voting	Whereas, the und	dersigned being the Authorized Officer of IIFL Home	Finance Limited (Formerly known as India Infoline	8. Post successful registration of the email, the member would get soft copy of the notice and the procedure for e-voting
instructions only in electronic form to the registered e-mail addresses of the shareholders. Therefore, those	Housing Finance Security Interest	Etd.) (IIFL HFL) under the Securitisation and Record Act 2002 and in exercise of powers conferred und	Instruction of Financial Assets and Enforcement of ler section 13(12) read with Rule 3 of the Security	along with the user id & password to enable e-voting for this postal ballot. In case of any queries, member may write to
shareholders who have not yet registered their e-mail address are requested to get their e-mail addresses registered by following the procedure given below:	Interest (Enforce	ement) Rules 2002, a Demand Notice was issued	by the Authorised Officer of the company to the	 www.evoting.nsdl.com or cs@sarveshwarrice.com . 9. Members are however requested to register their email addresses, in respect of electronic holdings with their
(i) For Electronic folios:	date of receipt of t	orrowers mentioned herein below to repay the amount of the said notice. The borrower having failed to repay	the amount, notice is hereby given to the borrower	concerned depositaries participants and in respect of physical holdings with the company's share transfer agent
Visit the link https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/	and the public in g	general that the undersigned has taken possession on him under Section 13(4) of the said Act read with F	the amount, notice is hereby given to the borrower of the property described herein below in exercise of Aule 8 of the said rules. The borrower in particular and	ujata@bigshareonline.com.
Select the Company name i.e. Supreme Petrochem Limited	the public in gener	eral are hereby cautioned not to deal with the property	and any dealings with the property will be subject to	10. In terms of MCA Circulars, voting can be done only by remote e-voting. As the remote e-voting does not require a person
 Shareholder to enter DP ID-Client ID / Folio No. and PAN No. 		.HFL for an amount as mentioned herein under with in attention is invited to provisions of sub-section (8)		to attend a meeting physically, the members are strongly advised to use the remote e-Voting procedure by themselves
Shareholder to enter the email id and Mobile No.	dues of the "IIFL H	HFL" together with all costs, charges and expenses	s incurred, at any time before the date fixed for sale	and not through any other person/proxies. Further, on account of threat posted by Covid-19 and in terms of MCA
System check the authenticity of the DP ID-Client ID and PAN and send the different OTPs to Mobile and		ecured assets shall not be sold or transferred by "II or sale of the secured assets.	LINE and no further step shall be taken by "IIFL	circulars, the Company will send postal ballot notice in electronic form only.
Email to Validate.	Name of the Borrow	wer(s) Description of secured asset	Total Date of Date of	 Members are requested to communicate their assent and dissent through Remote e- voting system only. The result of the postal ballot will be announced by the chairman or any other person authorized by him after completion
Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will be used for a main to complete the validation process.)	Mumbai BRANCH		Outstanding Demand Possession	12. The result of the postal ballots and E-voting on or before 27 March,2022 and the same shall be communicate to the
be valid for 5 minutes only).	Mr. Vishal Shiv Bhuibal, Mrs. P	Poonam Floor, Admeasuring 66.44 Sq. Mt., Espera	anza Rs.1,71,42,468.00/- 10 Nov	stock exchange, RTA, depositaries of the Company and the same shall display on the website of the company
System confirms the email id for the limited purpose of serviced postal ballot notice.	Viehal Dhuiba	al and on Plot No. 14 of Tulsirampada Estate o	f the Runees One Crore 21-Feb-22	www.sarveshwarrice.com
System will send the notice & procedure for e-voting to the email given by shareholder (ii) For Physical follow:	Vishal Light And Private Lin	a Sound Sound Corporation, bearing New Survey No. 2 mited (pt.) and Cadastral Survey No. 13/14 of F	2519 Seventy One Lakh Parel Forty Two Thousand	13. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user
(ii) For Physical folios:	(Prospect No. 85	55845) Sewri situated at Dr. Babasaheb Ambe	dkar Four Hundred Sixty	manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.
Visit the link <u>https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/</u> Select the company name i.e. Supreme Petrophere I imited	· ·	I Road, Lalbaug, Mumbai. ils please contact to Authorised Officer at Branch Of	Eight Only)	1800-222-990. On Order of the Board
Select the company name i.e. Supreme Petrochem Limited Shareholder to enter physical Edito No. and PAN No.	Lane, Off L.T R	Road, Borivali(West), Mumbai-400092/or Corpora		Sd/- Sd/-
 Shareholder to enter physical Folio No. and PAN No. If PAN No. is not available in the records, shareholder to enter one of the Share Certificate No. 	Gurgaon, Haryan		enviced Officer For IIFL Lines Firmers Limits	Mansi Gupta Company Secretary & Compliance Office
 If PAIN NO. IS NOT available in the records, shareholder to enter one of the Share Certificate No. Shareholder to enter the email id and Mobile No. 	Place: Mumbai	Dated: 24/02/2022 Sd/- Aut	norised Officer, For IIFL Home Finance Limited	
 Snareholder to enter the email to and Mobile No. System check the authenticity of the Folio No. and PAN/Share Certificate No. and send the different OTPs 				
 System cneck the authenticity of the Folio No. and PAN/Share Certificate No. and send the different UTP's to Mobile and Email to Validate. 				
 Shareholder to enter the OTPs received by SMS and Email to complete the validation process. (OTPs will 	_			सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India
be valid for 5 minutes only).			ıdra C	
If PAN is not available, system will prompt to upload the duly signed scan copy of the PAN.				
System confirms the registration of email id.	-			
System will send the notice & procedure for e-voting to the email given by Shareholder.			E AUTOMOTIVE LIN	ATTED
Alternatively Member may send an e-mail request at <u>einward.ris@kfintech.com</u> along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client			00MH1999PLC121285	from reputed and established
The signed request letter providing the ental address, mobile number, sen-attested PAN CODV and chent	D = sister and		ott Diaza (Labby Lavel) Off M/a	structural auditors & consultants

Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030

In accordance with the provisions of Section 108 and 110 of the Act read with the Rules, the MCA Circulars and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing facility to its members to exercise their votes electronically in respect of item enlisted in the Postal Ballot Notice through the remote e-voting facility provided by KFin Technologies Private Limited ("Kfin").

Details of Postal Ballot/E-voting Schedule:

Postal Ballot Notice and the e-voting instructions

Sr. No.	Particulars	Schedule				
1	Cut - off Date for identification of voting rights of the members	Friday, February 18, 2022				
2	Date of Completion of dispatch of postal ballot notice electronically (viz through e-mails)	February 22, 2022				
3	Date and time of commencement of remote e-voting	Thursday, February 24, 2022 [09:00 a.m.] [IST]				
4	Date and time of end of remote e-voting	Friday, March 25, 2022 [05:00 p.m.] [IST]				
5	Remote e-voting shall not be allowed beyond	Friday, March 25, 2022 [05:00 p.m.] [IST]				
6	Submission of report by the Scrutinizer	Saturday, March 26, 2022				
7	Date of declaration of results of voting	Saturday, March 26, 2022				

Members are further informed that:

Members can vote only through remote e-voting facility provided by KFin/ CDSL/ NSDL as no physical ballot form is being dispatched or will be accepted by the Company.

- 2. A member who has not received Postal Ballot Notice on their registered email address along with relevant Explanatory Statement and e-voting instructions for remote e-voting may obtain the same by sending an email to our RTA i.e. KFin Technologies Private Limited at <u>einward.ris@kfintech.com</u> or to the Company at investorhelpline@spl.co.in
- A copy of the Postal Ballot Notice and the procedure for registration of email addresses of members are also available on the website of the Company at www.supremepetrochem.com. The Postal Ballot Notice along with Explanatory Statement is also available on website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited ("Stock Exchanges") where the equity shares of the Company are listed).
- 4. Shri P. N. Parikh (Membership No. FCS 327, CP 1228) or failing him Shri Mitesh Dabliwala, (FCS No.8331 CP 9511) or failing him Ms. Jigyasa Ved (FCS No. 6488, CP 6018) of Parikh & Associates, Practicing Company Secretaries, is the scrutinizer to conduct the Postal Ballot e-voting process in accordance with the law and in a fair and transparent manner.
- In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means. Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voling user manual available at the download section of <u>https://evoting.kfintech.com</u> (KFin Website) or contact Mr. P Nageshwar Rao (Unit: Supreme Petrochem Limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda. Hyderabad - 500032 or at <u>einward.ris@kfintech.com</u> and <u>evoting@kfintech.com</u> or phone no 040-67162222 or call KFin's toll free No. 1-800-3094-001 for any further clarifications in the subject matter/e-voting.
- 5. The result of the voting by Postal Ballot (through remote e-voting) shall be declared within 2 working days on the conclusion of the voting period. The results declared and the Scrutinizer's Report shall be made available on the Company's website at <u>www.supremepetrochem.com</u> and on the website of Kfin at <u>www.kfintech.com</u> besides being communicated to the Stock Exchanges where the Company's equity shares are listed.

	for SUPREME PETROCHEM LTD
	SD/-
Place : Mumbai	D. N. MISHRA
Date : February 23, 2022	COMPANY SECRETARY

Website: www.mahindracie.com | email: mcie.investors@cie-india.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND AUDITED RESULTS FOR THE YEAR ENDED 31 DECEMBER, 2021

₹ in Million

.....

	Consolidated					
	G	Quarter ende	Year Ended			
PARTICULARS	31 Dec, 2021	30 Sept, 2021	31 Dec, 2020	31 Dec, 2021	31 Dec, 2020	
	(Refer Note 4 Below)	Unaudited	(Refer Note 4 Below)	Audited	Audited	
Total Income from Operations	20,641.48	20,906.88	19,576.35	83,867.12	60,501.11	
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,240.50	1,791.31	1,611.17	6,765.83	1,952.75	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,124.50	1,791.31	1,611.17	6,649.83	1,952.75	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	801.35	1,664.16	1,118.66	3,928.43	1,066.31	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	465.78	1,196.38	1,631.66	2,877.43	2,743.31	
Equity Share Capital Reserve (excluding revaluation reserve) Basic Earning Per Share (of Rs.10/- each)	3,790.75	3,790.51	3,790.11	3,790.75 48,175.12	3,790.11 45,290.00	
Discontinued Operation Discontinued Operation Diluted Earning Per Share (of Rs.10/- each)	2.11 -	4.39 -	2.95 (0.01)	10.36 -	2.81 (0.01)	
Continuing Operation Discontinued Operation	2.11 -	4.39	2.95 (0.01)	10.36 -	2.81 (0.01)	

₹ in Million Standalone Quarter ended Year Ended 31 Dec. 2020 PARTICULARS 31 Dec 30 Sept 31 Dec 31 Dec, 2021 2021 2021 2020 Refer Note efer Note Audited Audited Below) Unaudited Below) Total Revenue 8.464.10 8.823.79 7.601.93 33.081.33 21.645.25 Profit before tax 582.25 931.01 797.57 3.018.40 1.015.10 430.88 1.103.37 Proft after tax 980.50 598.16 740.06

The Finance Act, 2021 has introduced an amendment to Section 32 of the Income Tax Act, 1961, whereby Goodwill of a business will not be considered as a depreciable asset and depreciation on goodwill will not be allowed as deductible expenditure effective April 1, 2020.

In accordance with the requirements of Ind AS 12 - Income Taxes, the Company has recognised one time tax expense amounting to Rs. 1,425 million as the outcome on the difference between Goodwill as per the books of account and its updated tax base of NIL resulting from the aforementioned amendment, in addition to the current tax expense debited to the statement of profit and loss. This deferred tax liability is not expected to be a cash outflow in the future and its reversal is deemed unlikely as the value of its associated goodwill is expected by value in use.

The above is extract of detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The figures for the quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 are the derived figures between the audited figures for the year ended December 31, 2021 and December 31, 2020 and the published reviewed figures of September 30, 2021 and September 30, 2020 respectively.

The Board approved recommendation of Dividend of Rs. 2.50/- (Two Rupees and Fifty Paisa only) per ordinary equity share of face value of Rs.10/- each for the financial year ended 31st December, 2021.

The full format of Quarterly/Annual results is available on the Company's website i.e., www.mahindracie.com and on the website of Stock Exchanges i.e., www.nseindia.com and www.bseindia.com.

For & on behalf of the Board of Directors

Executive Director

Date : February 22, 2022 Place : Pune

Notes :

Bank's Buildings at Central Apt., Ville Parle (E), Mumbai.The last date of submission of application forms is 21.03.2022. For Tender document, please visit our website http://www.centralbank ofindia.co.in

structural auditors & consultants

for periodic audit & repair work of

PUBLIC NOTICE

I, Madhuri Dattaram Dalvi, holder of 150 Equity Shares of face value o Rs. 2/- in J.B. Chemicals & Pharmaceuticals Limited ("the Company" have lost/ misplaced certificate for the said 150 Equity Shares as per the details given herein under.

Folio Number	Certificate Number	Distinctive Numbers
0050640	00000513	651896 - 652045

The members of the public are hereby informed that I have made an application to the Company for issue of duplicate share certificate. An person who has objection or any adverse claim may intimate the company with valid documents within 15 days from the date of publication of this notice at its registered office at Neelam Centre, B Wing , 4th Floor, Hind Cycle road, Worli, Mumbai, 400030.The Company will proceed to issue duplicate share certificate for the above referred Equity Shares if no valic objection is lodged with the Company within the aforesaid period. Name: Madhuri Dattaram Dalvi

Address: Flat No-C-204 Siddharth Co-Op Hsg Soc Ltd Near Police Station Nallasopara (W) Tal-Vasai Dist-Palghar 401203. Date: February 24, 2022

BOOK YOUR COPY

Call **022 4027 5432** SMS reachbs to 57575 Email us at order@bsmail.in



Insight Out

सकाळ

अमेरिकेमुळच भीतीचे वातावरण

+बीजिंग, ता. २३ (पीटीआय) : युक्रेन प्रश्नावरून अमेरिकाच जगभरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे, अशी टीका करत चीनने आज KK रशियावर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांना विरोध केला.

युक्रेन वादाबाबत पत्रकारांशी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, रशियाच्या सैन्य तैनातीविरोधात युक्रेनला शस्त्रपुरवठा करून अमेरिका तणावात भर घालत आहे. आक्रमण होण्याचीही भीतीही निर्माण केली जात आहे. रशियावर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांना चीनचा विरोध आहे. चीनची ही प्रतिक्रिया म्हणजे चीन आणि रशिया यांच्यात अधिक जवळीक निर्माण होत असल्याचे मानले जात आहे.

रशियातील दोन बँकांवर निर्बंध

रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे, असे सांगत अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियावर नवे निर्बंध जारी केले आहेत. व्हीईबी बँक आणि रशियाच्या लष्कराची बँक असलेल्या प्रॉम्सव्हियाझ बँकेविरोधात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे पहिल्या टप्प्यातील निर्बंध असून आणखी निर्बंध लागू केले जाणार असल्याचा इशाराही बायडेन यांनी दिला आहे. रशियातील काही व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या आजच्या निर्बंधांमुळे रशियातील या दोन मोठ्या बँकांचे अमेरिकेतील सर्व व्यवहार बंद झाले आहेत, तसेच त्यांची अमेरिकेतील मालमत्ताही गोठविण्यात आली आहे. रशियाला त्यांच्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा त्यांनी काल दिला.

राजनैतिक उपाय शोधण्याची तयारी

पुतीन यांचा दावा; वाटाघाटी न करण्यात देशहित असल्याचा खुलासा

मॉस्को, ता. २३ (वृत्तसंस्था) पाश्चिमात्य देशांत अस्वस्थता ः ''युक्रेन मुद्यावर राजनैतिक मार्गाने

पुतीन यांनी त्यांच्या भाषणात त्यांनी युक्रेनच्या इतिहासाची दुसरी बाजू म्हणजे हा देश जेव्हा रशियाचाच एक हिस्सा होता, त्यावेळच्या इतिहासाचे दाखले त्यांनी दिले. यात अनेक कल्पित गोष्टी असल्या तरी त्यांचा हेतू यामुळे साध्य झाला. रशियाच्या प्रतिनिधींनी देशाबाहेर सैन्यबळाचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर पुतीन यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी रशियाच्या सैन्याचेही अभिनंदन केले. ते म्हणाले, त्यांच्या व्यावसायिकततेबद्दल आणि देशासाठी ते कायम उभे राहतील, याची मला खात्री आहे. रशियन सैन्य युद्धासाठी तयार असल्याचे गौरवोद्गार पुतीन यांनी काढले. तसेच स्वनातीत आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेली अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्याचे काम रशिया पुढेही सुरू ठेवेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानांनी पाश्चिमात्य देशातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

देश-विदेश

सोडविण्यासाठी थेट चर्चा करण्यास वाटाघाटी करू देत नाही. दोनेत्स्क आमच्या देशाची कायम तयारी व लुहान्स्क या प्रांतांना स्वतंत्र दर्जा आहे. पण रशियातचे हित, आमच्या व सार्वभौमत्व देण्याचा दीर्घकालीन नागरिकांचा सुरक्षा आम्हाला अशा निर्णय तातडीने घेणे आवश्यक होते.



नवी दिल्ली: युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येत असून मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानातन परतलेले विद्यार्थी.

रांशयाकडून आक्रमणाला सुरुवातः ब्लिकन



युक्रेनच्या बंडखोर प्रदेशामध्ये सैन्य पाठवून आक्रमणाला

वॉशिंग्टनः

रशियाने

एकप्रकारे सुरुवातच केली आहे, असा दावा

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांच्याबरोबर ठरविलेली बैठकही त्यांनी रद्द केली आहे.

रशियाने युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रदेशांचे स्वातंत्र्य जाहीर करत तेथे सैन्य तैनातीचा हकूम दिला. त्यानंतर ब्लिंकन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रशियावर टीका केली.



उपाय शोधण्याची रशियाची तयारी

आहे, पण देशाचे हित वाटाघाटी न

करण्यात आहे, असा दावा रशियाचे

अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी

बुधवारी केला. यामुळे या रशिया

-युक्रेन संघर्षाने पश्चिमी देशांच्या

युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र

देशाचा दर्जा जाहीर केल्यानंतर

रशियावर कडक निर्बंध लागू

करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष

ज्यो बायडेन यांनी काल केली. पुतीन

यांनी आज 'डिफेंडर ऑफ फादरलँड

डे'निमित्त व्हिडिओ संदेशात या

संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले. ''

युक्रेनचा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न

चिंतेत भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियाने रशियावर निर्बंध जाहीर केली आहेत. त्यानुसार, रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले असन लवकरच प्रवास निर्बंधही घातले जातील. असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज जाहीर केले. तसेच, रशियाकडून सायबर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करत वित्त संस्थांना आणि उद्योगांना सावधगिरीची इशाराही त्यांनी दिला आहे. जपान सरकारनेही आर्थिक निर्बंध जारी करताना रशियाच्या वित्त संस्थांचे आर्थिक रोख्यांची जपानमध्ये विक्री करण्यास मनाई केली आहे.

ठळक घडामोडी

- रशियाच्या बाहेर सैन्याचा वापर करण्यास पुतीन यांना संसदेकडन परवानगी
- येत्या २४ तासांत युद्ध शक्य असल्याचा ऑस्ट्रेलियाचा दावा
- रशिया सोडण्याचा युक्रेनच्या नागरिकांना आदेश शस्त्र बाळगण्याची युक्रेनच्या नागरिकांना परवानगी
- युक्रेनमधील १८ ते ६० वर्षांमधील नागरिकांना लष्करात भरती होण्याचे आवाहन
- युक्रेनमध्ये आणीबाणी लागू होणार
- युक्रेनवर लवकरच हल्ल्याची शक्यता असल्याचा ब्रिटनचा दावा
- विवेकबुद्धी जागृत ठेवून युद्ध टाळण्याचे पोप यांचे आवाहन

'जिनीयस' कृती : ट्रम्प

बहतेक सर्व पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कृतीचे समर्थन केले असताना, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही कुती 'जिनियस' असल्याचे म्हटले आहे.

'युक्रेनचा काही भाग पुतीन यांनी स्वतंत्र म्हणून जाहीर केल्याचे मी टीव्हीवर पाहिले. ही जिनीयस (अफलातून) कृती आहे,' असे ट्रम्प म्हणाले. पुतीन हे शांततेचे रक्षक असून अमेरिकेनेही रशियाच्या पावलावर पाऊल टाकावे, असे ट्रम्प यांनी सुचविले. मेक्सिकोबाबतही अमेरिकेने असाच दृष्टीकोन बाळगावा, असे ट्रम्प यांचे मत आहे. 'पुतीन यांचे शांतिसैन्य फारच सामर्थ्यवान आहे, अमेरिकेने असेच सैन्य आपल्या दक्षिण सीमेवर वापरावे,' असेही ट्रम्प म्हणाले.

चेतन

थोडी

आहे.

स्पर्धेमध्ये

आशा दाखवण्यात



मुंबइ, गुरुवार,

२४ फेब्रुवारी २०२२

११

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आज केला आहे. तसेच, युक्रेन क्रीडा



लखनौ, ता. २३ : विराट कोहली, रिषभ पंतची विश्रांती, त्यात दीपक चहर 🕂 आणि सूर्यकुमार यांच्या दुखापती, पण दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा याचे पुनरागमन, त्यामुळे भारतीय संघाची ताकद उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कमी झालेली नाही.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या





सोफिया (बुल्गेरिया), ता. २३ : भारताचे आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेतील (स्टुँडजा मेमोरियल) पहिले पदक पक्के झाले आहे. नंदिनी हिने महिला गटातील ८१ पेक्षा वरील वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारत भारतासाठी या स्पर्धेतील पदक निश्चित केले.

२१ वर्षीय नंदिनीने कझाकस्तानच्या वॅलेरिया ॲक्सेनोवा हिच्याविरुद्धच्या लढतीत जबरदस्त कामगिरी केली. नंदिनीच्या दमदार कामगिरीसमोर कझाकस्तानच्या खेळाडूचा निभाव

निर्णायक विजयासाठी मुंबईचे प्रयत्न मुंबई-गोवा रणजी लढत आजपासून अहमदाबादमध्ये रंगणार

अहमदाबाद, ता. २३ ः सौराष्ट्राविरुद्धच्या सलामीच्या लढतीत १२९ धावांची दमदार खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघातील स्थान कायम राखता आले नाही; मात्र उद्यापासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणाऱ्या रणजी करंडकातील ड गटामधील गोव्याविरुद्धच्या लढतीत तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवरच असणार आहेत.

अजिंक्य व चेतेश्वर पुजारा या दोन्ही



रणजी अजिंक्य रहाणे धावा केल्यास टीम

इंडियामध्ये पुनरागमन होऊ शकते, असे संकेत त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे

समितीचे

विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर उभा होता, पण जयदेव उनाडकट व चेतन साकारिया या अखेरच्या जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडले व लढत अनिर्णित राहिली. अखेर मुंबईला तीन गुणांवरच समाधान मानावे लागले. ताकदवान फलंदाजी

अजिंक्यसह पृथ्वी शॉ, सर्फराज खान, आकर्षित गोमेल, आदित्य तरे यांच्या खांद्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून असणार अजिंक्यसाठी रणजी करंडकातील प्रत्येक आहे. तसेच अनुभवी धवल कुलकर्णी, तनुष मुलानी या गोलंदाजांना

दोन्ही मालिकांमध्ये निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेविरुद्धच्याही द्वेन्टी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. संघात बदल झाले तरी भारतीय संघाचे पारडे जड आहे.

विराट, रिषभ आणि सूर्यकुमार संघात नसल्यामुळे आता मधल्या फळीत श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावरची जबाबदारी वाढणार आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळेल आणि ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा सलामीला खेळवण्यात येईल. इशान किशन त्याच्यासोबत सलामीला येईल.

मात्र सूर्यकुमारच्या जागी कोणाला संधी दिली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे. संजू सॅमसनच्या समावेशाची अधिक शक्यता आहे. दीपक हडाला अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.

गोलंदाज जसप्रीत बुमरामुळे ताकद वाढली

वेगवान गोलंदाजीत शार्दुल ठाकुरला पूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली, तर दीपक चहर दुखापतीमुळे बाहेर गेला असला तरी भारतीय गोलंदाजी कमकुवत होणार नाही. जसप्रीत बुमरामुळे ताकद अधिकच वाढणार आहे. सोबत भूवनेश्वर कुमार असेल आणि बेमालूनमध्ये हळूवार चेंडू टाकणारा हर्षल पटेलही फॉर्मात आहे. रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर लक्ष असेल. काही कालावधीनंतर तो संघात पुनरागमन करत आहे. त्याच्यासह रवी बिश्नोई यांच्यावर फिरकीची मदार असेल. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यांना राखीव खेळाडूत राहावे लागेल.

हसरंगाची माघार वानिंदु हसरंगा

कोरोनातून अजून बरा झालेला नाही, त्यामुळे तो या मालिकेस मुकणार आहे. परिणामी श्रीलंकेची फिरकी गोलंदाजीतील ताकद कमी झालेली आहे. आयपीएलमध्ये मोठा भाव मिळाल्यामुळे हसरंगा चर्चेत आलेला आहे.

मने जिंकली, पण उपांत्यपूर्व फेरी गमावली! भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रघ्नानंद ११ व्या स्थानावर

चेन्नई, ता. २३: पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस त्याला १९ गुणांसह ११व्या स्थानापर्यंत मजल कार्लसन याला पराभूत करीत सर्वांनाच चकित करणारा भारताचा १६ वर्षीय युवा बुद्धिबळपट्ट रमेशबाब प्रघ्नानंद याने तमाम क्रीडाप्रेमींची मने बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी त्याला काही

मारता आली. प्रघ्नानंद व विन्सेंट केमर यांच्यातील १३वी फेरीची लढत अनिर्णित राहिली, प्रघ्नानंदला

जिंकली. पण एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद १४व्या फेरीत अमेरिकेच्या हॅन्स निमनकडून पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या गाठता आली नाही. अखेरच्या १५व्या फेरीनंतर फेरीत भारताच्या खेळाडूने विजय मिळवला.

महानिर्मिती

निविदा क्र. / विभाग

३००००२५७६३ बाष्पक संधारण २ x ५०० मे.वॅ

3000024600

कोळसा हाताळणी विभाग

२ x ५०० मे.वॅ

अनु.

भारतीयांसाठी सन्मानाची लढाई

क्वीन्सटाऊन, ता. २३ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या चार सामन्यांत सपाटून मार खाल्ल्यानंतर उद्याच्या सामन्यात भारतीय महिलांची आत्मसन्मानाची लढाई असेल. कारण महिलांची आगामी विश्वकरंडक स्पर्धा न्यूझीलंडमध्येच पार पडणार आहे. त्यामुळे विश्वकरंडकासाठी गती मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारताला गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजीमध्ये बरीच सधारणा करावी लागणार आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ऐन विश्वकरंडकाच्या तोंडावर चारही सामन्यातील पराभव सतावणारा आहे. त्यामुळे पराभवाची मरगळ झटकून विश्वकरंडकात उभारी घेण्यासाठी आगामी सामन्यातील विजय भारतीय महिलांसाठी अत्यंत आवश्यक असेल.

गेल्या वर्षभरात भारताचा हा चौथा मालिका पराभव आहे. याआधी भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामने गमावले होते.

पू. औ. वि. केंद्र, येथे दीपनगर येथील कर्मचाऱ्यांना 3000024490 तांञिक २१० मे.वॅ गणि नवीन चेमरी (पूर्णा गेस्ट हाऊस) देखभाल का 3000024606 कोळसा हाताळणी विभाग भु. औ. वि. केंद्र, मध्ये कोळसा हाताळणी विभाग उपकरणांसाठी ड्राइव्ह स्पेअर्सची खरेदी करण्याचा कं २ x ५०० मे.वॅ

निविदा खर्च १,१८०/ - (जीएसटी सहित) आहे. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या. http:

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून खालील पुरवठा / कामांसाठी ऑनलाईन

सामना वेळ : सायंकाळी	खेळाडूचा निभाव लागला नाही. त्यामुळे रेफ्रींकडून नंदिनीला विजयी घोषित करा भारतीय महिला खेळाडूचे या स्पर्धेतील	ण्यात आले. आता किमान ब्राँझ पदक	अनुभवी क्रिकेटपटूंची श्रीलंकेविरुद्धच्या लढत महत्त्वाची ठरणा कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड निर्णायक विजय करण्यात आली नाही, पण राष्ट्रीय निवड मुंबईचा संघ सला	ापासून दूर	3	कोटियन, शम् प्रतिस्पर्धी संघां रागणार आहे.			
७ पासून	निश्चित झाले आहे. उपांत्य फेरीच्या ल		The second se						
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस्	कझाकस्तानच्या लझ्झात कुंगईबायेव असणार आहे.	बा हिचे आव्हान	Mahindra CIE						
स्पाटस्		and the second sec	MAHINDRA CIE AU						
			CIN:L27100MH1						
ली			Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaz						
			Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91					0	
यात आली, तर			Website: <u>www.mahindracie.com</u> 0 Statement of standalone and consolidated results for the QL					ED 2021	
ाजी कमकुवत			STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE OR	ARIEN AND AUD	IED RESULIS P	UN THE TEAM EN	DED 31 DECEMB	₹ in Million	
पोबत भुवनेश्वर रलही फॉर्मात				Consolidated					
नितर तो संघात	N PHILD	WI CONTRACTOR		Quarter ended			Year Ended		
री मदार असेल.	Dest not		PARTICULARS	31 Dec, 2021	30 Sept, 2021	31 Dec, 2020	31 Dec, 2021	31 Dec, 2020	
δ.				(Refer Note 4 Below)	Unaudited	(Refer Note 4 Below)	Audited	Audited	
	सोफियाः विजयानंतर हात उंचावताना नं	ांदिनी.	Total Income from Operations	20,641.48	20,906.88	19,576.35	83,867.12	60,501.11	
	आजच्या लढती		Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,240.50	1,791.31	1,611.17	6,765.83	1,952.75	
जणार		A	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	1,124.50	1,791.31	1,611.17	6,649.83	1,952.75	
लेली आहे.	 अनामिका (महिला, ५० किलो वज- उपांत्यपूर्व फेरी 	ના ગટ),	and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional	801.35	1,664.16	1,118.66	3,928.43	1,066.31	
भाहे.	6		and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	465.78	1,196.38	1,631.66	2,877.43	2,743.31	
	🔹 सुमीत (पुरुष, ७५ किलो वजनी गट	2), दुसरा फरा	[Comprising Profit/(loss) for the period (after tax)	100.70	1,100.00	1,001.00	2,077.40	2,740.01	
मंबई	इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडाचा	घटक)	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	3,790.75	3,790.51	3,790.11	3,790.75	3,790.11	
3.4	शुद्धिपत्रक	HELADA	Reserve (excluding revaluation reserve) Basic Earning Per Share (of Rs.10/- each)		100000000000000000000000000000000000000	22220.00000000	48,175.12	45,290.00	
	वर्तमानपत्रात वरील शीर्षकाखाली निविदा सूचना प्रसिद्ध झाली अ		Continuing Operation	2.11	4.39	2.95	10.36	2.81	
	धील कामाकरीता या प्रकारच्या कामामधील किमान ५ कामाच्या देखरेखीकरिता अनुभवी साईट सुपरवायझरच		Discontinued Operation Diluted Earning Per Share (of Rs.10/- each)	-		(0.01)	-	(0.01)	
आवश्यक राहील.			Continuing Operation	2.11	4.39	2.95	10.36	2.81	
५. ई.एम.डी. रक्कमेचा यांचे नावे काढलेल्या एक	भरणा राष्ट्रीय बँक / शेड्यूल बँकेच्या मुख्य लेखाधिक वर्षीय मुदत ठेवीच्या स्वरूपात करण्यात यावा. तसेच म्ह	गरी / मुं.इ.दु. व पु. मंडळ हाडाकडे नोंदणी नसलेल्या	Discontinued Operation Notes :			(0.01)	0.00	(0.01)	
सुशिक्षित वेरोजगार अभि	भयंता सँबेंगातील ठेकेदारांस ई. एम. डी. रक्कमेचा भरणा निविदा कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिका	ा करणे वंधनकारक राहील.	1					₹ in Million	
७. सविस्तर निविदा सूच	ानेमध्ये नमूद केल्याप्रमाणे निविदांची विधिग्राह्यता बंधन			\vdash	Quarter ende	Standalon	000000 00	Ended	
८.इंटरनेट http://mh	hada.maharashtra.gov.in वरही उपलब्ध, असेही व	गचावे. ाक्षरी/-	PARTICULARS	31 Dec,	30 Sept,	31 Dec,	31 Dec,	31 Dec,	
CPRO/A/89		२/ मुं.इ.दु.वपु.मं		2021 (Refer Note 4	2021	2020 (Refer Note 4	2021	2020	
			Tetal Demonstra	Below)	Unaudited	Below)	Audited	Audited	
	भु. औ. वि. कें.		Total Revenue Profit before tax	8,464.10 582.25	8,823.79 931.01	7,601.93	33,081.33	21,645.25	
1 -	निविदासूचनाक्र. ०१/२०२२-२३		Proft after tax	430.88	980.50	598.16	1,103.37	740.06	
	/ कामांसाठी ऑनलाईन निविदा मागविल्या जात आहेत		 The Finance Act, 2021 has introduced an amendment to S business will not be considered as a depreciable asset a expenditure effective April 1, 2020. 						
	निविदा तपशील	निविदेची अंदाजित किंमत / बयाना रक्कम (रु.)	In accordance with the requirements of Ind AS 12 - Incon amounting to Rs. 1,425 million as the outcome on the diff updated tax base of NIL resulting from the aforementioned	erence betwe amendment	en Goodwil , in addition	l as per the to the currer	books of acc t tax expense	count and its se debited to	
२ x ५०० मे.वॅ भु. औ. वि. केंद्र, भुसावळमधील साहित्यासह बॉयलर, नलिका ह. २,९८,६०,०००/- आणि स्टीम पाइपलाइन्सचे धर्मल इन्सुलेशन बदलण्याचे कंआट. ह. ३,०२,१००/-		the statement of profit and loss. This deferred tax liability is is deemed unlikely as the value of its associated goodwill 3. The above is extract of detailed format of Quarterly/An	is expected I	by value in t	JSO.				
कोळसा हाताळणी विभाग भु. औ. वि. केंद्र, येथे कोळसा वॅगनच्या रु. १,९६,६५,५८७/- रॅन्युअल/यंञीकृत अनलोडिंगसाठी कामाचा करार. रु. २,००,२०० /-		 Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 4. The figures for the quarter ended December 31, 2021 and December 31, 2020 are the derived figures between the audited figures for the year ended December 31, 2021 and December 31, 2020 and the published reviewed figures of September 							
मु. औ. वि. केंद्र, येथे दीप	नगर येथील कर्मचाऱ्यांना खानपान सेवा पुरवण्यासाठी	₹. ३६,३५,४३६/-	30, 2021 and September 30, 2020 respectively.		1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 - 1999 -				
आणि नवीन चेमरी (पूर्णा	गेस्ट हाऊस) देखभाल कामाचा करार.	₹. ३१,९००/-	 The Board approved recommendation of Dividend of Rs. share of face value of Rs.10/- each for the financial year 	2.50/- (Two	Rupees and	Fifty Paisa	only) per or	dinary equity	
	ग भू. औ. वि. केंद्र, मध्ये विविध कोळसा हाताळणी अर्सची खरेदी करण्याचा कंञाट.	रू. ३५,६२,१००/- रू. ३९,१००/-	 The full format of Quarterly/Annual results is available on website of Stock Exchanges i.e., <u>www.nseindia.com</u> and <u>w</u> 	the Company	's website i.		nindracie.com	n and on the	
आहे. अधिक माहितीमा	ठी कृपया भेट द्या. https://eprocurement.mahage	anco in/		Fo	r&onbe	half of the	Board of	f Directors	
and an an angula		यंता (सं.आणि सु.),	Date : February 22, 2022						
		वि. कें., दीपनगर.	Place : Pune				Executiv	e Director	

KK S